

Elegant Floriculture & Agrotech (India) Limited

101, Sagarika CHS Ltd., Plot No. 89, Juhu Tara Road,
Santacruz (W), Mumbai - 400 049. Tel. : 6708 4881 / 82 / 83
Email : elegantflora2012@gmail.com

Date: February 08th, 2020

To,
BSE Limited
Corporate Relation Department,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001.

Ref: Scrip Code - 526473

SUB: SUBMISSION OF COPIES OF NEWSPAPER ADVERTISEMENTS

Dear Sir,


In continuation of our letter dated February 06th, 2020, we enclose copies of the advertisements published on February 08th, 2020, in THE FREE PRESS JOURNAL (English Newspaper) and NAVSHAKTI (Marathi Newspaper) with respect to Notice of Board Meeting scheduled to be held on Friday, February 14th, 2020.

This is for your information and records.

Thanking you.

Yours faithfully,

For Elegant Floriculture & Agrotech (1) Limited


Pawankumar Agarwal
DIN : 00127504
Director



Encl.: a/a

PHYSICAL POSSESSION NOTICE

ICICI Home Finance
Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No -B3, WFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra - 400604

Whereas The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited.

Sr. No.	Name of the Borrower/ Loan Account Number	Description of Property/ Date of Physical Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Rajendra Laxman Narvekar / Rlyra Rajendra Narvekar - NHMUM0001245948	Flat No. 302, 3rd Floor, A Wing, Vijayanand Park S. No. 230 Hissa No. 1, S. No. 229 Hissa No. 7, S. No. 367 Hissa No. 1, Village Virar, Tal. Vasai, Dist. Palghar, Maharashtra-401305, February 4, 2020	September 29, 2018 / Rs. 2758114.00/-	Mumbai

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date : 07-02-2020
Place: Mumbai

Authorized Officer
ICICI Home Finance Company Limited

NORTH WESTERN RAILWAY

E-TENDER NOTICE

Following E-tenders are invited by DRM (WA) NWR/ Ajmer at 15.00 Hrs. on the mentioned date. (1) **Tender No.: 26/2020, Name of work: Miscellaneous Works i.e. Improvement to Officer's Rest House at Abu Road, Provision of Camp office at Mt. Abu and Improvement to ORH- Peaches at Mt. Abu. Approximate Cost: ₹91,93,302.28 Earnest Money: ₹1,83,900.00 Tender Closing Date: 03.03.2020 (2) **Tender No.: 28/2020 Name of work: ADEN-Marwar Jn. Sub Division: Augmentation works at RUBs i.e. Height Gauge, improvement of drainage arrangement, extension of retaining walls and road approaches for existing RUB No. 56, 57A, 58, 61 and 62 in Haripur-Palanpur Section. Approximate Cost: ₹2,03,24,682.49 Earnest Money: ₹2,51,600.00 Tender Closing Date: 03.03.2020 (3) **Tender No.: 29/2020 Name of work: ADEN-Marwar Jn. Sub Division: Augmentation works at RUBs i.e. Height Gauge, improvement of drainage arrangement, extension of retaining walls and road approaches for existing RUB No. 76, 78, 79, 80, 82, 83, 84, 85, 86, 87 and 89 in Haripur-Palanpur Section. Approximate Cost: ₹3,41,98,525.51 Earnest Money: ₹3,21,000.00 Tender Closing Date: 03.03.2020******

The detailed information of the above tenders is available on website www.reps.gov.in and Tender Notice Board of DRM Office, NWR/Ajmer.

Please join us on [f13 /NWRailways](#)

GARWARE TECHNICAL FIBRES LTD

Regd. Office: PLOT NO 11 BLOCKS NO D-1 MIDC CHINCHWAD PUNE - 411019

Notice is hereby given that the following Share Certificates pertaining to Equity Shares of Rs.10/- each of Garware Technical Fibres Ltd having Regd. Office: Garware Technical Fibres Ltd Plot No 11 Block No D-1 MIDC Puna-411019 registered in the name of below mentioned shareholder, have been reported to have been lost/ misplaced/ stolen and that the application for issue of Duplicate Share Certificates in respect thereof has been received by the Company.

Folio No.	Certificate No.	Start Dist. No.	End Dist. No.	Shares
0000004	9124-91249	4190005	4190005	140

The public is hereby cautioned against dealing in any way with the above Share Certificates. If within 15 days from the date of Publication hereof no claim is received by the Company in respect of the said Share Certificates, Duplicate Share Certificates will be issued and there-after no claim will be entertained.

Date: 7/2/2020
Sheshikant Dattatreya Oak

Elegant Floriculture & Agrotech (India) Limited

101, Sagarikha CHS Ltd, 89 Juhu Tara Road, Santacruz (W), Mumbai - 400 049
Phone: 022-67084881, E-mail: elegantflora2012@gmail.com
CIN: L0110MH1993PL037872

NOTICE

Pursuant to regulation 29 read with Regulation 47 of Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 14th February, 2020, inter alia, to consider and approve Unaudited Financial Results of the Company for the quarter ended December 31st, 2019 (the "Financial Results").

Please visit the website of the Company www.elegantflora.in and website of Stock Exchange www.bseindia.com.

For Elegant Floriculture & Agrotech (I) Limited
Sd/-
Pawankumar B. Agarwal
(Director)

Place : Mumbai
Date : 06/02/2020

CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED

Corporate Office: 1st Floor, 'Dare House', No.2, N.S.C. Bose Road, Chennai-600 001
Branch Office: 102/103, Casa Maria CHSL, Gokhale Road, Opp. Portuguese Church, Dadar West, Mumbai - 28

POSSESSION NOTICE Under Rule 8 (1)

WHEREAS the undersigned being the Authorized Officer of M/s. Cholamandalam Investment And Finance Company Limited, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 hereinafter called the Act and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notices calling upon the borrowers, whose names have been indicated in Column [B] below on dates specified in Column [C] to repay the outstanding amount indicated in Column [D] below with interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers in particular and the Public in general that the undersigned has taken possession of the properties mortgaged with the Company described in Column [E] herein below on the respective dates mentioned in Column [F] in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the Act read with Rule 9 of the Rules made there under.

The borrowers in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the properties mentioned in Column [E] below and any such dealings will be subject to the charge of M/s. Cholamandalam Investment And Finance Company Limited for an amount mentioned in Column [D] along with interest and other charges.

Under section 13(8) of the Securitisation Act, the borrowers can redeem the secured asset by payment of the entire outstanding including all costs, charges and expenses before notification of sale.

SI No.	NAME AND ADDRESS OF BORROWER & CO-BORROWER LOAN ACCOUNT NUMBER	DATE OF DEMAND NOTICE	OUTSTANDING AMOUNT	DETAILS OF PROPERTY POSSESSED	DATE OF POSSESSION
1.	(Loan No. X0HETNE00001547598) 01. Ashokkumar Bhanwarlal Jain 02. Vimala Ashokkumar Jain 03. Moon Light Marbles Pvt. Ltd 04. Roshanlal Bhanwarlal Jain 05. Narendrakumar Bhanwarlal Jain All having address at Flat No.602 & 603, Micky Heritage, 7th Road, Above HDFC Bank, Santacruz East, Thane - 400055. Also at: Airport Side, W.e. Higway Marble Market, Vile Parle, Thane - 400099.	29.11.2019	Rs.1,42,03,365.79 as on 29.11.2019 with further interest thereon	Property being Shop No.2 on the Ground Floor in the building known as "Himalaya" of Santacruz Pretty Himalaya Co.op. Hsg. Soc.Ltd situated at 6th Road, Opp Dena Bank, Santacruz, (E) Mumbai - 400055.	03.02.2020
2.	(Loan No.X0HEBLP00002049652) 01. Pradeep Keshav Raut 02. Pranali Pradeep Raut 03. Jay & Anish Tours & Travels All having address at Flat No. 306, 3rd Floor, Bldg No. A, Parkwoods, Ghodbunder Road, Thane-400607	15.10.2019	Rs. 69,81,895.791 as on 25.11.2019 with further interest thereon	Flat No.704, On The 7th Floor Wing No.B1 Admeasuring 48.90 Sq.Mts., In The Building No.B Known As "Aarambh" Situated On Municipal Corporation Bearing S.No.21/11B At Village Vadavali Tal & District Thane.	05.02.2020

Date : 03.02.2020 / 05.02.2020
Place: Mumbai

AUTHORISED OFFICER
M/s. Cholamandalam Investment and Finance Company Limited

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, my client has agreed to purchase and acquire all the share, right, title and interest in an Industrial Gala (the said property), more particularly described in the Schedule will be tendered, for Value consideration from M/s. Kiran Textiles, a partnership firm registered under the Indian Partnership Act, represented by partners Sant. Kiran Dinesh Kohli and Shri. Dinesh Tapal Kohli (said Vendors/Transfers) having their registered address at 3, Gaurav Industrial Estate, Bharat Coal Compound, Bail Bazaar, Kurla (East), Mumbai - 400070. The said Vendors/Transfers have executed an Agreement for Sale and Transfer dated 31st December 2019 in favour of my client and the same is registered with the Sub-Registry, Kurla-1 under S.No. K41-16529-2019 dated 31-12-2019.

Any persons having any right, title, interest, share, claim or demand against, in, to or upon the said Property and/or any part thereof or against the said Property as aforesaid, either by way of way of sale, allotment, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, possession, tenancy, lease, leave and license, lien or otherwise howsoever or otherwise having an objection to the sale and transfer of the said Property in favour of my client in the manner as elaborated above, are hereby requested to make such claim or objection known in writing (along with all supporting documents of such claim or objection) to the undersigned at C-6, First Floor, Convent View, 87, N.B.Patil Marg, Chembur, Mumbai 400 071, within a period of 10 (ten) days from the date of publication of this Notice, failing which it shall be construed and accepted by my client that there does not exist any such claim or objection; and the same shall be construed as having been non-existent/ waived/ abandoned and my client shall execute the Sale Deed for the same.

Sd/-
Nagbhushan Shetty
Advocate, High Court Bombay

Karnataka Bank Ltd

NOTICE U/S 13(2) & (3) OF SARFAESI ACT 2002

Asset Recovery Management Branch Phone: 022-26300490 MB 965495410
1st Floor, Marish Nagar Shopping Centre, Azad E-Mail: mumbaiamb@kblkbank.com
Nagar, P.O. Andheri (West), Mumbai - 400053 CIN: L8510KA1924PL001128

(1) Mr. Umeshkumar V Agarwal S/o Mr. Vikram Agarwal, Flat No.2506, 25 th Floor, Acme Zone Oakwood GB Road, Mangpada, Thane - 400607
(2) Mrs. Shakuntala Pudiya W/o Mr. Vijaypal Pudiya, Room No.13, Jabbar Chawl, TMT Colony Opp. Kothari Compound, Tikujiniwadi Road, Thane - 400607
(3) Mr. Kamlesh Ghanashyam Agarwal S/o Mr. Ghanashyam Agarwal, #601, D Tower, Shubarambh Society Mangpada, Thane - 400610

The Term Loan A/c No. 7707001800013401 for Rs.16,00,00,000 and Term Loan A/c No. 7707001600028601 for Rs.9,30 lakhs availed by you No. [1] Mr. Umeshkumar V Agarwal, you No. [2] Mrs. Shakuntala Pudiya and you No.3] Mr. Kamlesh Ghanashyam Agarwal are the borrowers at our Thane Branch has been classified as Non Performing Asset on 04.03.2019 and that action under SARFAESI Act has been initiated by issuing a detailed Demand Notice under Section 13(2) & (3) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 by the Authorized officer of the Bank on 26.09.2019 to all of you. The said Demand Notices sent by speed post with acknowledgements to all of you but has been returned undelivered to Mrs. Shakuntala Pudiya. Hence, we have published the contents of the Demand Notice by way of this notice by observing the procedure laid down in the SARFAESI Act 2002. The aggregate balance as on 26.09.2019 is Rs.16,08,74,00,00 under TL A/c No. 7707001800013401 & Rs.7,74,06,00,00 under TL A/c No. 7707001600028601 with future rate of interest @ 10.55% and @ 9.30% respectively compounded monthly with effect from 18.09.2019 & 04.09.2019 respectively. You are called upon to pay the same within 60 days from the date of this paper publication.

Brief description of Assets: All that part and parcel of Flat No.201, admeasuring 585.50 sq. ft. carpet area, on the 2nd floor, in the Building No. VI in the complex known as "Vihang Valley Phase -II" constructed on land bearing S.No.74/1/1, 74/1/2, 74/1/3, 74/1/3, 74/1/5, Old S.No.97, New S.No.74/2B Old S.No.97, New S.No.74/2A, Old S.No.97, New S.No.74/4, S.No.77/1, S.No.69/5 Old S.No.96, New S.No.69/1 situated at Village Ovala, Tal. & Dist. Thane.

Please note that I, the Authorized Officer of the secured creditor Bank intend to enforce the aforesaid securities in the event of failure to discharge your liabilities in full or before the expiry of 60 days from the date of this publication.

Further, your attention is drawn to the provisions of Section 13(8) of the Act, wherein the time for redemption of mortgage is available only up to the date of publication of notice for public auction or inviting tenders.

Chief Manager &
Authorized Officer

Invitation for Bids, Short e-Tender Notice

The Superintending Engineer (O&M) Circle, Nanded, on behalf of MSEDCL (the Employer), invites sealed Re-float e-tenders (SE/NDC/HR/OS/19-20/T-20/RF-1) from eligible Tenderers "Work contract for providing outsourced Skilled Manpower through outsourcing for carryout various jobs of Technician's under Bhokar, Degloor, Nanded Urban Dn, Nanded Rural Dn Under Nanded Circle, Nanded Zone for the period of one year"

The Tenders will be processed only in Electronic Tendering mode and open for registered Contractors on e-Tendering system for work contracts of MSEDCL. The bid documents are available on website from Dt. 08/02/2020 upto 13/02/2020. The last date for uploading of tenders is Dt. 13/02/2020 upto 17.00 Hrs. Tenders will be opened on Dt.14/02/2020 at 14.30 Hrs. if possible or next working day.

For more details regarding registration process and tender, visit our e-Tendering website on <http://works.mahadiscom.in/> eTender/eTender. Contact Person : Manager (HR) Mob. No : 7875764495.

The undersigned reserves all the rights to accept or reject any or all tenders without assigning any reasons thereof.

HOPR No. 382 dt. 06.02.2020

Superintending Engineer, MSEDCL, Nanded Circle

Aspire Home Finance Corporation Limited

Corporate Office: Mettal Oswal Tower, Rahimullah Sayani Road, Opposite ST Dept., Prabhadevi, Mumbai-400025. Email: info@ahfc.com. CIN : U65923MH2013PLC248741
Branch Office : Shop No-14, Ground Floor, Arica Aisla, Near Forties Hospital, Bail Bazar, Kalyan (West), Mumbai - 421306, Maharashtra
Contact No.: Sumit Aasthwal - 09372505274

PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE

Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorized Officer of Aspire Home Finance Corporation Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrower's, offers are invited by the undersigned in sealed covers for purchase of immovable property, as described hereunder, which is in the physical possession, on "As Is Where Is Basis", "As Is What Is Basis" and "Whatever Is There Is Basis", Particulars of which are given below:-

Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Description of the Immovable property	Reserve Price (RP)	Earnest Money Deposit (EMD) (10% of RP)
(Loan Agreement No. LXRAS00316-170045624/ Rasayani Branch) LOKESH RAGHURAM SHETTY (Borrower) SONA LOKESH SHETTY (Co-Borrower)	06-07-2018 for Rs. 1638248/- (Rupees Sixteen Lakh Thirty Eight Thousand Two Hundred Forty Eight Only)	Flat No.401, 4th Floor, A Wing, Dev Darshan, S.No.9, H.No.11, B/1+2, Plot No.1+2, Moujje Shirgaon, Badlapur Thane - 421503 Maharashtra India	Rs. 850000/- (Rupees Eight Lakh Fifty Thousand Only)	Rs. 85,000/- (Rupees Eighty Five Thousand Only)

1. **Last Date of Submission of Sealed Bid/offer** in the prescribed tender forms along with EMD and KYC is 13-03-2020 within 11:00 AM at the Branch Office address mentioned herein above. Tenders that are not filed up or tenders received beyond last date will be considered as invalid tender and shall accordingly be rejected. No interest shall be paid on the EMD.

2. **Date of Opening of the Bid/Offer (Auction Date)** for Property is 13-03-2020 at the above mentioned branch office address at 3:00 PM to 4:00 PM. The tender will be opened in the presence of the Authorized Officer.

3. **Date of Inspection of the Immovable Property** is on 11-02-2020 between 11:30 AM to 04:00 PM.

4. Further interest will be charged as applicable, as per the Loan Agreement on the amount outstanding in the notice and incidental expenses, costs, etc., is due and payable till its realization.

5. The notice is hereby given to the Borrower/s and Guarantor/s, to remain present personally at the time of sale and they can bring the intending buyers/purchasers for purchasing the immovable property as described herein above, as per the particulars of Terms and Conditions of Sale.

6. The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 15 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 to pay the sum mentioned as above before the date of Auction failing which the immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to Aspire Home Finance Corporation Ltd., in full before the date of sale, auction is liable to be stopped.

7. The detail terms and conditions of the auction sale are incorporated in the prescribed tender form. Tender forms are available at the above mentioned Branch office.

8. The immovable properties will be sold to the highest tenderer. However, the Authorized Officer reserves the absolute discretion to allow inter se bidding, if deemed necessary. The Property as mentioned will not be sold below Reserve Price.

9. The Authorized Officer is not bound to accept highest bid offer and the Authorized Officer has the absolute rights to accept or reject any or all offers of the bid at any point of time and also has the right to adjourn/ postpone/ cancel the auction sale or conduct re-auction without assigning any reason thereof.

10. AHFC is not responsible for any liabilities whatsoever pending upon the property as mentioned above. The Property shall be auctioned on "As Is Where Is Basis", "As Is What Is Basis" and "Whatever Is There Is Basis".

11. The Total Loan Outstanding amount is not the loan foreclosure amount. All other charges (if any) shall be calculated at the time of closure of the loan.

12. The Demand Draft Should be made in favor of "Aspire Home Finance Corporation Limited" Only.

13. The same has been published in our portal - <https://motilaloswalhf.com/aucaion-pdf> For further details, contact the Authorized Officer, at the above mentioned office address.

Date : 08-02-2020
Place: Maharashtra

Authorized Officer
For Aspire Home Finance Corporation Ltd.

Government of India

Ministry of Finance, Department of Financial Services.

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II

3rd Floor, MTNL Building, Colaba, Mumbai - 400 001.

BEFORE THE RECOVERY OFFICER, DEBTS RECOVERY TRIBUNAL, II TRANSFERRED RECOVERY PROCEEDING NO.423 OF 2016

Exhibit No.: 33
Next Date: 26.02.2020

Bank of India Certificate Holder
VERSUS
Mr. Imran Mukhtar Shaikh and Others Certificate Debtor

NOTICE FOR SETTLING THE SALE PROCLAMATION

Whereas the Hon'ble Presiding Officer has issued Recovery Certificate in O.A.No. 122202010 to pay the Applicant Bank a sum of Rs. 23,67,379/- (Rupees Twenty Three Lakh Sixty Seven Thousand Three Hundred and Seventy Nine Only) with interest and cost.

Whereas you have not paid the amount and the undersigned has attached the under mentioned property and ordered its sale.

You are hereby informed that the date of 26th February 2020 has been fixed for drawing up the proclamation of sale and setting the terms thereof. You are hereby called upon to participate in the settlement of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges, claims or liabilities attaching to the said properties or any portion thereof.

Specification of property

Flat No. 402 and 402 A, 4th Floor, Royal Accord, Near Fish Market, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 069.

Given in my hand and seal of the Tribunal on this 1st day of February, 2020.

Sd/-
(S/ JUEET KUMAR)
Recovery Officer,
DRT-II, Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients namely Mr. Sohrab Bezun Daver and Mrs. Rohini Sohrab Daver are interested in acquiring ownership right, title and interest of Mr. Shyamsunder Rao Chennuri And Mrs. Seshu Shyamsunder Rao Chennuri in Residential Flat No. 402, admeasuring 77 sq. meters carpet area on the 4th floor in the C Wing of the residential building named as Tulip constructed on all that piece and parcel of land bearing C.T.S.No. 4, 5, 8, 9, 10, 11, 12, 13(pt), 14(pt), 16(pt), 17(pt), 19(pt), 24(pt) and 25 and situated at Village Powai, Taluka Kuria, Mumbai Suburban District, and lying and being at Central Avenue, Hiranandani Gardens, Powai, Mumbai - 400076 and together with Five (05) fully paid up shares of Rs. Fifty (50) each bearing Distinctive Nos. from 41 to 45 (both inclusive) comprised in Share certificate no. 9 issued by The Tulip Co-operative Housing Society Limited in respect of the said flat and together with all the fixtures and fittings therein. All persons having any kind of claim, right, title or interest in respect of the said flat and the said shares, in any manner whatsoever possible, shall within 14 days of the publication of this notice are hereby required to make the same known to the undersigned at the below mentioned address, along with proper documentary evidence, failing which such claim shall be deemed to be waived and/or discharged and my clients shall be at liberty to complete the said transaction.

Ashok Dhanuka,
Advocate, High Court, Blue Moon
Chambers, 004, Ground Floor, Nagindas
Master Road, Fort, Mumbai - 400001.
Email: dhanuka.ashok@gmail.com

Date:- 8th February 2020
Place :- Mumbai

POSSESSION NOTICE

HDFC

WITH YOU, RIGHT THROUGH

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LIMITED

Regd. Office: Ramon House, H.T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churghata, Mumbai - 400 020.
Branch: A - 901, 9th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N.M. Joshi Marg, Lower Panel East, Mumbai - 400 013.
Tel: 022-66113020. CIN: L70100MH1977PLC019916 Website: www.hdfc.com

Whereas the Authorized Officer of Housing Development Finance Corporation Limited, under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (2) of the said Act, calling upon the following borrower(s) / Legal Heir(s) and Legal Representative(s) to pay the amounts mentioned against their respective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices, within 60 days from the date of the said Notice(s), incidental expenses, costs, charges etc till the date of payment and / or realisation.

Sr. No.	Name of Borrower (s) / Legal Heir(s) and Legal Representative(s)	Outstanding Dues	Date of Demand Notice	Date of Possession	Description of Immovable Property (ies) / Secured Asset (s)
1	Mr. Lobo Herbert Shaby	Rs. 3,84,293/- as on 31.05.2014*	13.10.2014	05.02.2020 (PHYSICAL POSSESSION)	FLAT No. 204, 2ND FLOOR, WING B, SAGAR DARSHAN, C.S. No. 5B-2A, 6B-4A, PAR NAKA, MAIN ROAD, DAHANU, DIST. PALGHAR 401602

*with further interest as applicable, incidental expenses, costs, charges etc incurred till the date of payment and / or realisation.

However, since the borrower(s) / Legal Heir(s) and Legal Representative(s) mentioned hereinabove have failed to repay the amounts due, notice is hereby given to the borrower(s) / Legal Heir(s) and Legal Representative(s) mentioned hereinabove in particular and to the public in general that the Authorized Officer of HDFC has taken possession of the immovable property (ies) / secured asset(s) described herein above in exercise of powers conferred on him/ them under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned above.

The borrower(s) / Legal Heir(s) and Legal Representative(s) mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid Immovable Property (ies) / Secured Asset(s) and any dealings with the said Immovable Property (ies) / Secured Asset(s) will be subject to the mortgage of Housing Development Finance Corporation Ltd.

Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s) attention is/are invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured asset(s).

Copies of the Panchama drawn and inventory made are available with the undersigned, and the said Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s) is / are requested to collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours.

For Housing Development Finance Corporation Ltd.
Sd/-
Authorized Officer

WEST CENTRAL RAILWAY

Engineering Branch Date: 06.02.2020

Open E-Tender Notice

Sr. DEN/CO/WCR, Bhopal acting for and on behalf of the President of India, invites E-Tenders against following works, upto 15.30 hours on the dates mentioned against each tender. The complete tender documents and detail information regarding tender, is available on the website <http://www.reps.gov.in>. NIT can also be seen on the notice board of DRM (W)/WCR/Bhopal office. Manual offers are not allowed against these tenders. For any correction, in these tenders, if necessary, corrigendum will be uploaded on website prior to tender opening date and copy of corrigendum will be placed on Notice Board of this office, which may be seen upto the date of tender opening. Tenderers are requested to offer their rates and submit tenders according to the provisions of GST/ACT 2017. NIT No. N-40-169 Date 06.02.2020 Name of including Location: Bina-Ruthiyai section - Work to prevent the water logging during monsoon in LHS at LC No. 32, 45, 46, 62. Estimated cost of tender Rs. 2,09,82,535/- Earnest Money for tender Rs. 2,54,900/- Cost of tender form Rs. 10,000/- NIT No. C-38-170 Date 06.02.2020 Name of including Location: Bhopal-Ujjain section - Prevent the water logging during monsoon in Limited Height Subways at LC No. 119 (Shed work at LHS approach road drainage arrangement and standard height gauge at 7 LHS. (LHS No. 117/13 near LC No. 112, LHS No. 117/23 near LC No. 113, LHS No. 1263/1A near LC No. 163, LHS No. 1283/1 near LC No. 175, LHS No. 1294/1A near LC No. 183, LHS No. 1296/1A near LC No. 184, LHS No. 1299/2A near LC No. 186). Estimated cost of tender Rs. 2,20,95,844/- Earnest Money for tender Rs. 2,60,500/- Cost of tender form Rs. 10,000/- NIT No. W-29-173 Date 06.02.2020 Name of including Location: Ruthiyai-Maksi section - Improvement to drainage arrangements at LHS near closed LC No. 99, 141, 156, 162. Estimated cost of tender Rs. 1,50,70,073/- Earnest Money for tender Rs. 2,25,400/- Cost of tender form Rs. 5,000/- NIT No. W-30-174 Date 06.02.2020 Name of including Location: Ruthiyai-Maksi section - Prevent the water logging during monsoon in Limited Height Subways at LC No. 87, 93, 108, 150, 164, 166 and 172 total 7 LHS. Estimated cost of tender Rs. 2,00,06,126/- Earnest Money for tender Rs. 2,50,000/- Cost of tender form Rs. 10,000/- NIT No. W-31-175 Date 06.02.2020 Name of including Location: Guna-Gwalior section - Prevent the water logging during monsoon in Road under Bridge/Limited Height Subway at 13 LCs (LC No. 3, 9, 14, 15, 16, 23, 33, 35, 44, 56, 61, 116 and 117). Estimated cost of tender Rs. 2,05,00,372/- Earnest Money for tender Rs. 2,52,500/- Cost of tender form Rs. 10,000/- Note:- All NIT's Last date for submitting tender: 28.02.2020.

DRM(W) Bhopal

IDBI BANK

IN THE DEBTS RECOVERY TRIBUNAL NO.-II, MUMBAI

(Ministry of Finance)
3rd FLOOR, MTNL BHAVAN, COLABA MARKET, MUMBAI, 400005
TRANSFERRED ORIGINAL APPLICATION NO. 1477 OF 2016

NOTICE IN TRANSFERRED CASE

IDBI BANK LTD Applicant
Versus
Shri. Ramesh Hemraj Visariya Defendant

EXH No. 14
Next Date: 26.02.2020

To,

Take notice that the case in O.A.No. 69 of 2012 between the above parties pending in MDRT - II has been transferred to this Tribunal as per change of jurisdiction notified vide government of India F. No. 18/02/2016 DRT (S.O.365 (E)) dated 26.09.2016 and the said case is registered as T.O.A.No. 1177 of 2016 on the file of this Tribunal.

Therefore, you are hereby required to appear before the Hon'ble Tribunal either in person or through Advocate duly instructed on 26th February 2020 at 11 am failing which appropriate orders will be passed.

Given under my hand and seal of this Tribunal on this 01st day of Jan, 2020

DTC Registrar
I/C, Mumbai
01/01/2020

To,

Mr. Ramesh Hemraj Visariya (Defendant)
Room No. 11, 2nd Floor, Shanti Bhawan,
Above Vishwa Mahal Hotel, N.S. Road,
Mulund (West), Mumbai-400080

Alternate Address:
At, Sky Gate Multi Tech,
317/A, Pahelvi Bldg, Lamington Road,
Grant Road (East), Mumbai- 400007.

WEST CENTRAL RAILWAY

Engineering Branch Date: 06.02.2020

Open E-Tender Notice

Sr. DEN/CO/WCR, Bhopal acting for and on behalf of the President of India, invites E-Tenders against following works, upto 15.30 hours on the dates mentioned against each tender. The complete tender documents and detail information regarding tender, is available on the website <http://www.reps.gov.in>. NIT can also be seen on the notice board of DRM (W)/WCR/Bhopal office. Manual offers are not allowed against these tenders. For any correction, in these tenders, if necessary, corrigendum will be uploaded on website prior to tender opening date and copy of corrigendum will be placed on Notice Board of this office, which may be seen upto the date of tender opening. Tenderers are requested to offer their rates and submit tenders according to the provisions of GST/ACT 2017. NIT No. N-40-169 Date 06.02.2020 Name of including Location: Bina-Ruthiyai section - Work to prevent the water logging during monsoon in LHS at LC No. 32, 45, 46, 62. Estimated cost of tender Rs. 2,09,82,535/- Earnest Money for tender Rs. 2,54,900/- Cost of tender form Rs. 10,000/- NIT No. C-38-170 Date 06.02.2020 Name of including Location: Bhopal-Ujjain section - Prevent the water logging during monsoon in Limited Height Subways at LC No. 119 (Shed work at LHS approach road drainage arrangement and standard height gauge at 7 LHS. (LHS No. 117/13 near LC No. 112, LHS No. 117/23 near LC No. 113, LHS No. 1263/1A near LC No. 163, LHS No. 1283/1 near LC No. 175, LHS No. 1294/1A near LC No. 183, LHS No. 1296/1A near LC No. 184, LHS No. 1299/2A near LC No. 186). Estimated cost of tender Rs. 2,20,95,844/- Earnest Money for tender Rs. 2,60,500/- Cost of tender form Rs. 10,000/- NIT No. W-29-173 Date 06.02.2020 Name of including Location: Ruthiyai-Maksi section - Improvement to drainage arrangements at LHS near closed LC No. 99, 141, 156, 162. Estimated cost of tender Rs. 1,50,70,073/- Earnest Money for tender Rs. 2,25,400/- Cost of tender form Rs. 5,000/- NIT No. W-30-174 Date 06.02.2020 Name of including Location: Ruthiyai-Maksi section - Prevent the water logging during monsoon in Limited Height Subways at LC No. 87, 93, 108, 150, 164, 166 and 172 total 7 LHS. Estimated cost of tender Rs. 2,00,06,126/- Earnest Money for tender Rs. 2,50,000/- Cost of tender form Rs. 10,000/- NIT No. W-31-175 Date 06.02.2020 Name of including Location: Guna-Gwalior section - Prevent the water logging during monsoon in Road under Bridge/Limited Height Subway at 13 LCs (LC No. 3, 9, 14, 15, 16, 23, 33, 35, 44, 56, 61, 116 and 117). Estimated cost of tender Rs. 2,05,00,372/- Earnest Money for tender Rs. 2,52,500/- Cost of tender form Rs. 10,000/- Note:- All NIT's Last date for submitting tender: 28.02.2020.

DRM(W) Bhopal

Any Food Related Complaint, Please Call Toll Free Helpline 1800111321

BHARAT CO-OP. BANK (MUMBAI) LTD.

(MULTI - STATE SCHEDULED BANK)
Central Office : 'Manjagin', Plot No. 13/9A, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063. Tel:- 6189 0088 / 6189 0134

POSSESSION NOTICE

WHEREAS The Authorized Officer of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 17.10.2019 upon the Borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed

